



October 27, 2023

To

National Stock Exchange of India Limited

BSE Limited

Scrip Code: ACC

Scrip Code: 500410

Dear Sir/ Madam,

**Sub: Newspaper Publication of extract of Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023.**

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the Consolidated Un-audited Financial Results of the Company for quarter and half year ended September 30, 2023 has been published by the Company in Financial Express and Loksatta newspapers on Friday, 27<sup>th</sup> October, 2023. Copies of the same are attached for your information and record.

Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results will also be uploaded on the website of the Company ([www.acclimited.com](http://www.acclimited.com)).

You are requested to take note of the same.

Yours Sincerely  
**For ACC Limited**

**Hitesh Marthak**  
**Company Secretary & Compliance Officer**

Encl.: as above

ACC Limited  
Registered Office:  
Cement House  
121, Maharshi Karve Road  
Mumbai-400020  
Maharashtra, India  
Ph +91 22-4159 3321  
[www.acclimited.com](http://www.acclimited.com)

CIN: L26940MH1936PLC002515

**TECH mahindra**  
**TECH MAHINDRA LIMITED**  
 Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.  
 Tel: + 91 20 4225 0000 Fax : +91 20 4225 0016  
 Website: www.techmahindra.com • Email: investor.relations@techmahindra.com  
 • CIN : L64200MH1986PLC041370

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable rules thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, 2<sup>nd</sup> November 2023 has been fixed as the Record Date for ascertaining the entitlement of members for payment of Interim Dividend of Rs. 12/- per equity share of Rs. 5/- each (i.e. 240% of the face value, declared by the Board of Directors on 25<sup>th</sup> October 2023.

The Interim Dividend will be paid to the members whose names appear in the Register of Members as on the Record Date, viz. 2<sup>nd</sup> November 2023.

Pursuant to Finance Act 2020, the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates.

Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source is requested to submit the following documents by Wednesday, 1<sup>st</sup> November, 2023 at <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html>

Resident individual shareholder with PAN	Yearly declaration in Form No. 15G / 15H
Non-resident shareholders	i) No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration. ii) Tax Residency Certificate iii) Form 10F iv) Any other document which may be required to avail the tax treaty benefits.

A detailed instruction note in this regard is also available on [https://linkintime.co.in/website/GoGreen/2023/Update/Tech\\_Mahindra\\_Limited/Dividend\\_Instructions\\_Interim\\_Dividend\\_2023-24.pdf](https://linkintime.co.in/website/GoGreen/2023/Update/Tech_Mahindra_Limited/Dividend_Instructions_Interim_Dividend_2023-24.pdf)

This notice is also available on the website of the Company viz. [www.techmahindra.com](http://www.techmahindra.com) and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For TECH MAHINDRA LIMITED**  
 Sd/-  
 Date : 26<sup>th</sup> October, 2023  
 Place : Mumbai  
**Anil Khatri**  
 Company Secretary

**Reliance**  
 Industrial Infrastructure Limited

Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinal Road, Mumbai - 400 020  
 Phone: 022-7967 9053 • E-mail: investor\_relations@riil.in  
 CIN: L60300MH1988PLC049019

**Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023**

(₹ in lakh, except per share data)

Particulars	Quarter ended September 30, 2023	Half Year ended September 30, 2023	Quarter ended September 30, 2022
Total income from operations (net)	1,436.17	2,862.72	1,661.80
Net Profit from ordinary activities before tax	522.78	913.55	317.82
Net Profit from ordinary activities after tax	317.66	599.37	226.35
Total Comprehensive Income after tax	364.33	1,353.88	(487.36)
Paid Up Equity Share Capital	1,510.00	1,510.00	1,510.00
Other Equity (reserves) excluding Revaluation reserves *			
Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing operations) (Not Annualised)			
Basic	2.10	3.97	1.50
Diluted	2.10	3.97	1.50

\*Other Equity (reserves) excluding Revaluation reserves for the year ended March 31, 2023 was ₹ 41,607.04 Lakh.

**Notes:**

- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on October 26, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid Results.

Additional Information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

(₹ in lakh)

Particulars	Quarter ended September 30, 2023	Half Year ended September 30, 2023	Quarter ended September 30, 2022
Total income from operations (net)	1,436.17	2,862.72	1,661.80
Net Profit from ordinary activities before tax	452.68	776.64	278.63
Net Profit from ordinary activities after tax	247.56	462.46	187.16
Total Comprehensive Income after tax	294.22	1,216.97	(526.55)

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023 are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) / [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website [www.riil.in](http://www.riil.in).

For Reliance Industrial Infrastructure Limited  
 Sd/-  
 Dilip V. Dherai  
 Executive Director

Place : Mumbai  
 Date : October 26, 2023

[www.riil.in](http://www.riil.in)

**gmda**  
**Guwahati Metropolitan Development Authority**

STATED Building, Bhangagarh, Guwahati - 781005  
 Website: [www.gmda.assam.gov.in](http://www.gmda.assam.gov.in) Tel: 0361-2529650/9824  
 E-mail: [ceogmdaghy@gmail.com](mailto:ceogmdaghy@gmail.com) Fax: 0361-2529991

No. GMDA/DEV/27/PI-I/2023/2 Dated: 26-10-2023

**NOTICE INVITING TENDER**

The Chief Executive Officer, Guwahati Metropolitan Development Authority, Bhangagarh, Guwahati-05 invites bids through e-Procurement system from contractors registered under APWD/ CPWD in appropriate Class (as applicable) and having requisite experience in executing similar nature of work.

Sl. No.	Name of Work	Value (in ₹)	Bid Security (₹ in lakh)	Cost of Bid (in ₹)	Completion Period
1.	Sudhakantha Dr. Bhupen Hazarika Memorial Udyan at Nizarapar, Guwahati	1,98,10,498.00	2% of Bid value (1% only for the tenderer belonging to ST, SC, OBC & UGE)	4000.00	6 Months

The detailed tender documents can be downloaded from the e-procurement portal <https://assamtenders.gov.in> from 30-10-2023. Interested bidders are required to create their own user ID & password in the e-tendering portal. Amendment/ Addendum to the tender, and further notifications, if any, shall appear in the website <https://assamtenders.gov.in>.

Sd/- Chief Executive Officer  
 Guwahati Metropolitan Dev. Authority  
 Bhangagarh, Guwahati - 781005

**BAJAJ MAHARASHTRA SCOOTERS LTD.**

**Maharashtra Scooters Limited**  
 CIN: L35912MH1975PLC018376  
 Regd. Office: C/o. Bajaj Auto Ltd., Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035.  
 Website: [www.mahascooters.com](http://www.mahascooters.com) | E-mail: [investors\\_msl@msls.co.in](mailto:investors_msl@msls.co.in) | Phone: 020-71576066

**Extract of unaudited financial results for the quarter ended 30 June 2023**

(₹ in Lakh)

Particulars	Quarter ended		Year ended
	30.06.2023 (Reviewed)	30.06.2022 (Reviewed)	31.03.2023 (Audited)
1 Revenue from operations	526	725	21635
2 Profit before tax	69	210	19308
3 Profit after tax	48	143	19529
4 Total comprehensive income, net of tax	429655	(524003)	(360442)
5 Paid-up equity share capital	1143	1143	1143
6 Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			1903138
7 Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	0.42	1.25	170.88

Note : The above is an extract of the unaudited financial results for the quarter ended 30 June 2023 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at its meeting held on 24 July 2023, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. [www.mahascooters.com](http://www.mahascooters.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively.

By order of the Board of Directors  
 For Maharashtra Scooters Limited

Pune  
 24 July 2023  
**Sanjiv Bajaj**  
 Chairman

**ANSHUNI COMMERCIALS LIMITED**  
 CIN NO: L90000MH1984PLC34879  
 Regd. office: Unit No. 609, 6th Floor, C-Wing One BKC, Bandra Kuria Complex, Bandra (East) Bandra, Mumbai - 400051, Maharashtra  
 Ph. No: 9997428915 • E-mail: [csk@anshuni.com](mailto:csk@anshuni.com)  
 Branch/Corporate office: 2A Ganesh Chandra Avenue Room No.09, 4th Floor, Kolkata-700013, West Bengal. Ph. No.: 9830655603  
 E-mail: [anshunicommercialsto@gmail.com](mailto:anshunicommercialsto@gmail.com)

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 3<sup>rd</sup> day of November, 2023 at the Registered Office of the Company at Unit No. 609, 6th Floor, C-Wing One BKC, Bandra Kuria Complex, Bandra (East) Bandra, Mumbai - 400051, Maharashtra, to take on record the Unaudited quarterly financial result of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023 and any other matter.

The information contained in the notice is also available at the company's website [www.anshuni.com](http://www.anshuni.com) and website of the stock exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Anshuni Commercial Limited  
 Sd/-  
 Priyesh Garg  
 Managing Director  
 DIN: 07836054

Place: Mumbai  
 Date: 26.10.2023

**WHITEOAK CAPITAL MUTUAL FUND**  
 THE ART AND SCIENCE OF INVESTING

**WhiteOak Capital Asset Management Limited**  
 (CIN: U65990MH2017PLC294178)  
 Registered Office: Unit No. B4, 6th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.  
 Website: <https://mf.whiteoakamc.com> Tel. No.: +91(22) 69187607  
 Fax No.: +91 (22) 69187643 email: [clientservice@whiteoakamc.com](mailto:clientservice@whiteoakamc.com)

**DISCLOSURE WITH RESPECT TO UNAUDITED HALF-YEARLY FINANCIAL RESULTS OF WHITEOAK CAPITAL MUTUAL FUND**

NOTICE is hereby given to the Investors/Unit holders of the schemes of WhiteOak Capital Mutual Fund ("WOCMF") that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations 1996, read with SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of WOCMF for half-year ended September 30, 2023, has been hosted on the website of WOCMF i.e. <http://mf.whiteoakamc.com>.

The Investors/Unit holders can view/download the scheme's unaudited half-yearly financial results from the website.

For WhiteOak Capital Asset Management Limited  
 (formerly known as YES Asset Management (India) Limited)  
 (Investment Manager for WhiteOak Capital Mutual Fund)

Sd/-  
 Authorised Signatory

Place : Mumbai  
 Date : October 26, 2023

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT DATED OCTOBER 8, 2023 AND DRAFT LETTER OF OFFER DATED OCTOBER 16, 2023 FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF**

**COROMANDEL ENGINEERING COMPANY LIMITED**  
 CIN: L74910TN1947PLC000343  
 Registered and Corporate Office: Parry House, V Floor, 43, Moore Street, Chennai - 600 001, India  
 Tel: +91 44 25301700 | Email: [coromandelengg@cec.murugappa.com](mailto:coromandelengg@cec.murugappa.com)  
 Website: [www.coromandelengg.com](http://www.coromandelengg.com)

Open Offer for Acquisition of up to 84,68,244 fully paid-up Equity Shares of face value of Rs.10/- each, representing 25.48% of the Voting Share Capital of Coromandel Engineering Company Limited ("Target Company") from the Public Shareholders of the Target Company by Accord Distillers & Brewers Private Limited (Acquirer 1), Teyro Labs Private Limited (Acquirer 2), Jam Hotels and Resorts Private Limited (Acquirer 3) and Mr. Sundeep Anand Jegath Rakhshagan (Acquirer 4) (hereinafter collectively referred to as "Acquirers"), pursuant to and in compliance with the requirements of the SEBI (SAST) Regulations ("Offer" or "Open Offer").

All capitalised terms not defined herein shall have the same meaning, as specified in the Detailed Public Statement dated October 8, 2023 ("DPS") and Draft Letter of Offer dated October 16, 2023 ("DLOF").

This Corrigendum is being issued by Fortress Capital Management Services Private Limited ("Manager" or "Manager to the Open Offer") on behalf of the Acquirers, and should be read in continuation of and in conjunction with the DLOF and the DPS which was published in following Newspapers on October 9, 2023

Newspaper	Language	Edition
Financial Express	English	All India
Jansatta	Hindi	All India
Navshakti	Marathi	Mumbai
Makkal Kural	Tamil	Chennai

The Public Shareholders are requested to take note of the following developments /amendments in DPS and DLOF:

- Financial Arrangements:**
  - Due to certain unforeseen circumstances beyond the control of the Acquirers and despite having made persistent efforts and firm arrangements well in advance, Acquirers were unable to transfer the funds in the Escrow Account for Open Offer within the time limits prescribed under Regulation 17(1) of the SEBI (SAST) Regulations and up to the date of the DPS.
  - The Acquirers made a cash deposit of INR. 3,95,00,000/- (Rupees Three Crore and Ninety Five Lakhs only), in the Escrow Account being a sum in excess of 25% (Twenty five percent) of the Offer Size on October 16, 2023. The cash deposit has been confirmed by way of email confirmation on October 16, 2023 and confirmation letter dated October 17, 2023, issued by the Escrow Bank to the Manager to the Open Offer with a Copy to the Acquirers.
  - Now, Acquirers have made cash deposit of balance amount of Rs. 7,48,21,294/- (Rupees Seven Crores Forty Eight Lakhs Twenty One Thousand Two Hundred and Ninety Four only), to make the total cash deposit up to 100% of the Offer Size on October 20, 2023. The cash deposit has been confirmed by way of confirmation letter dated October 23, 2023, issued by the Escrow Bank to the Manager to the Open Offer with a Copy to the Acquirers.
  - Acquirers have deposited total amount of Rs.11,43,21,294/- (Rupee Eleven Crores Forty Three Lakhs Twenty One Thousand Two Hundred and Ninety Four only) in the Escrow Account being 100% of the Offer Size.
  - Under the Escrow Agreement, the Acquirers have empowered and authorize the Manager to the Open Offer, to operate and realize the value of the Escrow account in accordance with the SEBI (SAST) Regulations.
  - Based on the above, the Manager to the Open Offer is satisfied with the ability of the Acquirers to implement the Offer in accordance with the SEBI (SAST) Regulations. Further, the Manager to the Open Offer confirms that firm arrangement for funds through verifiable means, to fulfill the Offer obligations are in place.

Except as detailed in this Corrigendum, all other terms and contents of DPS and DLOF remains unchanged.

The Acquirer 1, Acquirer 2, Acquirer 3, its Directors and Acquirer 4 accept full responsibility for the information contained in this corrigendum and for the fulfillment of their obligations under the SEBI (SAST) Regulations.

This Corrigendum will be available on the website of the SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)

**Manager to the Open Offer**

**FORTRESS**  
 Fortress Capital Management Services Private Limited  
 Address: Daryanagar House, 69, Maharishi Karve Road, Marine Lines, Mumbai - 400 002, India  
 Tel. No. : (91 22) 2200 7973; Contact Person: Mr. Hitesh Doshi; Email: [hiteshdoshi@fortress.co.in](mailto:hiteshdoshi@fortress.co.in)  
 CIN: U67120MH2004PTC145815 | Website: [www.fortresscapital.in](http://www.fortresscapital.in)  
 SEBI Registration No.: INM00011146

Acquirer No 1	Acquirer No 2	Acquirer No 3	Acquirer No 4
sd/-	sd/-	sd/-	sd/-
Accord Distillers & Brewers Private Limited	Teyro Labs Private Limited	Jam Hotels and Resorts Private Limited	Mr. Sundeep Anand Jegath Rakhshagan

Date: October 26, 2023  
 Place: Chennai

**ACC Limited**  
 CIN:L26940MH1936PLC002515  
 Registered Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400 020  
 Tel. No.: 022-41593321; Fax No.: 022-66317458; Website: [www.acclimited.com](http://www.acclimited.com); e-mail: [ACC-InvestorSupport@adani.com](mailto:ACC-InvestorSupport@adani.com)

**adani Cement**

**Extract of Statement of consolidated unaudited financial results for the quarter and half year ended 30/09/2023**

(₹ in Crore)

Particulars	3 months ended 30/09/2023	3 months ended 30/06/2023	Corresponding 3 months ended 30/09/2022	Year to date figures for current period from 01/04/23 to 30/09/2023	Year to date figures for previous period from 01/04/22 to 30/09/2022	Fifteen months Previous year ended 31/03/2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations	4,434.73	5,201.11	3,987.34	9,635.84	8,455.76	22,210.18
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	517.67	622.63	(105.05)	1,140.30	195.49	1,348.22
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	519.40	625.55	(118.37)	1,144.95	186.52	1,202.60
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional item)	387.88	466.14	(87.32)	854.02	140.03	885.21
Total Comprehensive Income/(Loss) for the period	387.88	466.14	(87.32)	854.02	140.03	916.17
Paid-up Equity Share Capital	187.99	187.99	187.99	187.99	187.99	187.99
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						13,950.48
Earnings per share of ₹ 10 each (not annualised):						
(a) Basic	20.66	24.82	(4.65)	45.48	7.46	47.13
(b) Diluted	20.60	24.76	(4.65)	45.36	7.42	47.01

Key numbers of Standalone Unaudited Results of the Company are as under :-

Particulars	3 months ended 30/09/2023	3 months ended 30/06/2023	Corresponding 3 months ended 30/09/2022	Year to date figures for current period from 01/04/23 to 30/09/2023	Year to date figures for previous period from 01/04/22 to 30/09/2022	Fifteen months Previous year ended 31/03/2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations	4,434.67	5,201.11	3,987.34	9,635.78	8,455.73	22,209.97
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	515.58	623.09	(106.03)	1,138.67	193.51	1,343.90
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	515.58	623.09	(122.28)	1,138.67	177.26	1,182.13
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional item)	384.29	463.93	(91.09)	848.22	131.08	869.91
Total Comprehensive Income/(Loss) for the period	384.29	463.93	(91.09)	848.22	131.08	900.96

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website [www.acclimited.com](http://www.acclimited.com).
- The shareholders at the Extra-ordinary General Meeting held on October 8, 2022 have approved to change the financial year end from 31st December to 31st March. Accordingly, the previous financial year is for a period of fifteen months i.e. January 01, 2022 to March 31, 2023.
- The figures for comparative six months period ended September 30, 2022 is arrived by adding the published unaudited figures of the quarter ended June 30, 2022 and September 30, 2022. Further, the financial results also includes statement of cash flow for the comparative six months period ended September 30, 2022, which was prepared by the management.

**For and on behalf of the Board of Directors**

(Ajay Kapur)  
 Whole-time Director and CEO  
 DIN: 03096416

Place: Ahmedabad  
 Date: October 26, 2023

